

KANANI INDUSTRIES UMITED

CIN: L51900MH1983PLC029598

January 16, 2024

To,
Asst. General ManagerDept of Corp. Services,
Bombay Stock Exchange Ltd.
1st Floor, P.J. Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai: 400001.

Dear Sir/Madam,

To,
Listing Department,
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza,
Plot no. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex, Bandra (E)
Mumbai - 400 051.

Scrip code: 506184 / Scrip ID: KANANIIND

Sub: Newspaper Advertisement - Voting Result of the Extra-Ordinary General Meeting

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisement of Voting Result of Extra Ordinary General Meeting, published in Mumbai Lakshadeep and Business Standard on January 16, 2024.

Request you to take the same on your record.

Thanking You,

Yours faithfully,

For KANANI INDUSTRIES LIMITED

HARSHIL KANANI (MANAGING DIRECTOR) DIN: 01568262

Encl: As above



Regd. Office:

GE 1080, Bharat Diamond Bourse, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai, Maharashtra - 400051 Tel.: +91 22 4005 0222 | Fax: +91 22 3008 4000

Email: info@kananiindustries.com

Factory:
Plot No. 42,
Surat Special Economic Zone,
Sachin, Surat, Gujarat - 394230
Tel.: +91 261 321 5152

Tel.: +91 261 321 5152

Website: www.kananiindustries.com

PUBLIC NOTICE

Mr. A. V. Chacko, a joint member of the PARIJAT POONAM COMPLEX Co-Operative Housing Society Limited, having address at Asha Nagar, Kandivali East, Mumbai - 400101, and holding Flat No.A/504, in the building of the society, died on 02/12/2023. Mrs. Julie Chacko, wife of the deceased has made an application for transfer of the shares of the deceased member to her

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Date: 16.01.2024 for and on behalf of PARIJAT POONAM COMPLEX CHS Ltd, Date : 16.01.2024 Place : Mumbai

Folio Number H0002066, Certificate numbers 901817, 143002; 257733 to 257737: Distinctive numbers 933750349 - 933750402: 27366438 37836060 – 6077 for 73 shares, of the Face Value of Rs.10/- standing in ne name (s) of RATILAL DAMODAR SHAH (since deceased) & HILDA GAUTAM SHAH has/have been lost or mislaid and the undersigned has have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, M/s. KFIN Technologies Limited, Karvy Selenium Tower B. Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabac 500032 within one month from this date else the company will proceed to issue Duplicate Certificate(s) Name(s) of Shareholder(s): HILDA GAUTAM SHAH

Public Notice TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of (name of Company Procter & Gamble Hygiene and Health Care Limited having its Registered Office at P & G Plaza Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (East), Mumbai 400099, Maharashtr he name of the following Shareholder/s have been lost by them.

Sr.	Name Of the	Folio	Certificate	Distinctive No./s	No. of
No.	Shareholder/s	No.	No./s		Shares
1.	Sunil Ghogre	00021180	461	51338 - 51404	67

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the abo eferred share certificates.

erson who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such clair with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park, C-101, 1* Floor, L. B. S. Marg, Vikroli (W) Mumbal - 400083 TEL: 022 49186270 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Compa shall proceed to issue Duplicate Share Certificate/s

Place : Mumbai Date: 15th January, 2024

Name of Legal Claima Sunil Ghogre

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY
EXECUTION APPLICATION NO.488 OF 2022
IN Commercial Summary Suit No.377 of 2022
Nityanandam Damodar Talla,

Age 50 years, Occu.: Business, Resident of Mumbai at Room No. 6, Building No. 66, S.P. Road, Kamathipura 13th Lane, Nagpada,Decree Holder / Org. Plaintiff Mumbai -400008

Vs

Mohan Hanumantu Padma, Age 57 years, Occu.: Business. Resident of Mumbai at Room No.7, Building No. 62, Dharingra, Kamathipura 2nd Lane, Near Shanti Bhuvan Hotel, Manaji Rajuji Road, Nagpada

...Judgment Debtor / Org. Defendant NOTICE, Under Rule 342 of Bombay City Civil & Sessions Court Rules

1948 to all concerned persons having claims over attached property.
WHEREAS, in pursuance of a Warrant of Sale of Immovable Property
dated 27th day of October, 2023, the Sheriff has been directed to sell by public auction at the instance of the Decree Holder / Org. Plaint abovenamed; right, title and interest of the Immoveable Property of the Judgement Debtor / Org. Defendant i.e. Mohan Hanumantu Padma situated at Room No.7, Building No. 62, Dharingra, Kamathipura 2nd Lane, Near Shanti Bhuvan Hotel, Manaji Rajuji Road, Nagpada, Mumbai 400008 to the

extent of Rs 15 54 63 198/-Notice is hereby given to all persons having rights in or charges claims on the above named property (other than claims involving and objection to the attachment or seeking the removal of the same) that they should on or before the 31st day of January, 2024, lodge in this office an affidavit verified by oath or solemn affirmation of such rights, interests, claims or charges. Dated this 10th day of January, 2024

(Shonali K. Dighe)

Commissioner for Taking Accounts High Court, Bombay, Room No.505, 506, 511, 5th Floor, Wockhardt Building No.5, G.T. Hospital Compound, Opp. L.T. Marg Police Station, Mumbai-400 001 NOTICE is hereby given that the Certificates of ABB INDIA LIMITED vide

PUBLIC NOTICE **PUBLIC NOTICE** Notice is hereby given that the share certificate no 5128053 for 300 shares having

NOTICE IS HEREBY GIVEN that our client has agreed to purchase from 1. MRS. PRIYANKA TANDON AGARWAL NEE PRIYANKA TANDON, wife of Mr. Anish Agarwal and 2. MR. ANISH AGARWAL ("the VENDORS"), the Vendors share, right, title and interest in the Premises mor described in the Schedule bereund written ("said Flat")on the Vendors making out a clear and marketable title to the said Property. ALL PERSONS having any share, right, title, claim or interest against or to the said Flat more particularly described in the Schedule hereunder written whether by way of sale, transfer mongage, lease, lien, charge, trust, maintenance easement, gift, inheritance, exchange ion or otherwise howsoever are hereb required to make the same known in writing to the required to make rine same known in writing to the undersigned at Advocate Naisha Ahuja at G/44 Hillife Mall, Phiroz shah Mehta Road, Santacruz West, Mumbai 400 054 together with documentary proof in support thereof, within 14 (fourteen) days of the date of this notice, failing which claims, if any, shall not be entertained and

SCHEDULE
DESCRIPTION OF THE SAID PROPERTY Flat bearing No. B-1104 admeasuring 61.25 so mts. (Carpet Area) and 8.96 sq. mts. Of Nicha Area in total admeasuring 70.21 sq. mts. On 11THFloor of "Wing B" of the Building to be known as "ARIISTO SAPPHIRE" stands on all that piece and parcel of land or ground admeasuring 3156.
square meters or thereabouts as per the lates Property Register Card and bearing CTS No 510A/1 and land admeasuring 147 square eters and bearing CTS No. H/501A/2 and which H/510A/1 and land adme is affected by road set back and lying being and situate at Heptulla Park, 2nd Hasnabad Lane Santacruz (West), Mumbai – 400 054 Taluka Bandra in the Registration District and Sub District of Mumbai City and Mumbai Suburba and hounded as follows: ON or towards the East by property bearing CTS No. H/504; ON of towards the West:-by Public Road; ON or towards the North:- by property bearing CTS No. 505; ON or towards the South:- by the plot bearing CTS No

(ii) Right to use Two(02) Car Park space bearing no. B43a and B43b in the compound of the building; constructed in the basement of the said Building as mentioned in the Sale Agreemen bullong as mentioned in the Sale Agreement dated 16th May, 2012 executed by "Ashna Realtors Private Limited" (Regn. No. BDR 4/4237/2 of 2012) together with;

(iii) 10 Fully paid-up Shares of Rs. 50/- each

bearing distinctive nos. 771 to 780 issued under Share Certificate No. 078 issued by *ARIISTO SAPPHIRE CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED* dated 22ND January 2015.

ted this 15th day of January, 2024

ADVOCATE NAISHA AHUJA Advocate High Court G/44 Hilife Mall, P. M. Road, Santacruz West, Mumbai 400 054

Asset Recovery Management Branch

रिंगिक्षकेट Syndicate

केनरा बैंक Canara Bank 2 1259, Renuka Complex, 1st Floor, J M Road, Deccan Gymkhana, Pune- 411 004. Email: cb5208@canarabank.com Ph - 020-25511034, 9798032011 & 9860033368

Sale Notice

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8/ (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the Symbolic Possession of which has been taken by the Authorized Officer of of Asset Recovery Management Branch, Canara Bank, 1st Floor, 1259, Renuka Complex, J M Road, Deccan Gymkhana, Pune - 411004, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 26/02/2024 for recovery of Rs. 31.10.61.267.11 (Rupees Thirty One Crores Ten Lakhs Sixty One Thousand Two hundred Sixty Seven and Paise Eleven Only) as on 31.12.2023 plus further interest and charges due to the ARM branch, Pune of Canara Bank from M/s Jvoti Paper Udvog Ltd. at on Plot No -67, N.I.C.E. Opp Jvoti Ceramic Industries, at Satpur MIDC, Nashik, represented by its directors/ guarantors Mr. Jayant Khairnar, Mr.Daji Patil, Mr. Ramlal Savale.

Details of full description of the immovable/movable properties, Reserve Price, EMD and last date to deposit

Location & Details of the Property	Reserve Price	EMD & Last Date to Deposit EMD	0	
Factory Land & Building on Plot No -67, N.I.C.E. Opp Jyoti Ceramic Industries, at Satpur MIDC, Tal & Dist Nashik in the name of M/s Jyoti Paper Udyog Ltd. (Under Symbolic Possession)	5,72,00,000/-	Rs. 57,20,000/- 23.02.2024 till 05.00 PM		
Flat No. 2, Jeevan Chaya, Murkute Colony, Gangapur Road, Nasik adm 1075 sq. ft. in the name of Jayant Khaimar, (Under Symbolic Possession)		Rs. 5,80,000/- 23.02.2024 till 05.00 PM	Not Known	

For detailed terms and conditions of the sale please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Chief Manager, ARM branch, 1259, Deccan Gymkhana. Renuka Complex, 1st Floor, Jangli Maharaj Road, Pune - 411004, (Phone No. 020-25511034, 9798032011, & 9860033368) during office hours on any working day.

Date: 15/01/2024 Place : Pune

Authorized Officer Canara Bank

SMFG Grihashakti

SMFG India Home Finance Company Ltd.

(Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.)

Corporate Off.: 503 & 504, 5" Floor, G-Block, Insipre BKC, BKC Main Road, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 40005 d. Off.: Mech Towers, 3rd Floor, Old No. 307, New No. 165, Poonamallee High Road Madurayoval, Chennai - 600,095

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES F-AUCTION SALE NOTICE OF 15 DAYS. FOR SALE OF IMMOVABLE ASSETS UNDER THE SECURITISATION AND

RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISION TO RULE 9 (1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002. Notice is hereby given to the Public in General and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below liste nmovable properties ("Secured Assets") mortgaged / charged to the Secured Creditor, the Possession of which has been taken by the Authorised Officer of SMFG India Home Finance Company Ltd. (Formerly Fullerton India Hom Finance Co. Ltd.) (hereinafter referred to as SMHFC) ("Secured Creditor"), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on the date and time mentioned herein below, for recovery of the dues mentioned herein below and further interest and other expenses thereon till date of realization, due to SMHFC Secured Creditor from the Borrower(s) and Guarantor(s) mentioned herein below.

The Reserve Price, Earnest Money Deposit (EMD) and Last Date of EMD deposit is also mentioned herein below 1) Date & Time of E-Auction: 02.02.2024 at 11.00 AM to 01.00 PM (with unlimited extensions of 5 minute each)

SI. No.		Physical Possession Date	Demand Notice Date & Amount	
1.	LAN NO. 606538010775261 (1) Yasmeen Mohammed Feroz Shaikh (2) Mohammed Feroz Shaikh Add. For Sr. No. 1 & 2 : G Sector, H. 2 Line, Room No. 22, 1 Floor, Cheetam Camp, Trombay, Kurla Mumbai, Near Noor Masjid, Mumbai, Maharashtra — 400088. and also at For Sr. No. 1 : Floor, Building No. 2, H Wing, Joy Building, Global Arena, Joy H. CHS., Old S. No. 229, Ho. No. 1213, Old S. No. 234, H. No. 4, New S No. 44, Ho. No. 12 3, New S. No. 45, H. No. 4, Village Tivri, Naigaon East, Palghat - 401208.	12.10.2023	(Rupees Twenty Three Lakh Twenty Seven Thousand	Flat No. 108 Bearing Adm. 260 Sq. Ft. Carpe Area on 1st Floor, H Wing, Building No. 2 Ir The Building Known As Joy of Society "Globa Arena Joy H. CHS." Constructed On Old S. No 229 Hissa No. 12, New S. No. 44, Hissa No. 12 And Old S. No. 229, Hissa No. 13 New S. No 44, Hissa No. 13 Old Survey No. 234, Hissa No 4, New Survey No. 45, Hissa No. 4, Situated At Village Tivri Naigaon East Taluka Vasai Dis Palghar - 401208, Bounded As: East: Water Channel, West: S. No. 47 H. No. 10, South Water Channel, North: Building No. 2 & 4.
		Money Deposit	Thousand Five	Bid Incremental Value: Rs. 20,350/- (Rs. Twenty Thousand Three

Thousand Only) Details terms and conditions of the sale are as below and the details are also provided in our/secured creditor's website at the illowing link website address (https://disposalhub.com and https://www.grihashakti.com/pdf/E-Auction.pdf) The Intending Bidders can also Contact : Sunil More, on his Mob. No. 7738220952, E-mail : sunil.more@grihashakti.com, and Sushil Pati n his Mob. 8828888998, E-mail: Sushil.Patil1@Grihashakti.com

Authorized Officer, SMFG INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED

केनरा बैंक Canara Bank

37, Kshamalaya, Opp. Patkar Hall, New Marine Lines, Thackersey

of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to a "the Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice dated 16.04.2021 calling upon the Borrowers/Guarantors of M/s. Vivitar Eletcronics (Proprietorship Firm) and also the owners of the property/ surety to repay the amount mentioned in the notice, being Rs. 3,01,34,376.13 (Rupees Three Crore One Lakh Thirty Four Thousand Three Hundred Seventy Six And Thirteen Paise Only) as on 14.04.202 together with further interest and incidental expenses, cost etc from 01.04.202 within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to th borrower and the public in general that the undersigned has taken Physica Possession of the property described herein below in exercise of power 9 of the said Rule on this 11th day of January 2024.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned no to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank, ARM 1 Branch, Mumbai for an amount of bein Rs. 1,88,01,918.00 (Rupees One Crore Eighty Eight Lakh One Thousand Nine Hundred Eighteen Only) as on 10.01.2024 together with further interes

Commercial Office No. 209 and 210 (Combined), Sai Commercial Centre Cooperative Society Ltd., Village Govandi, Chembur East, Mumbai -400 088 adm. built up area 479 Sq. Ft. standing in the name of **M/s. Vivitar Electronics** Flat No. 504, 5th Floor, Tower No. B1, Shree Saraswati CHS Ltd. Boria N G. Acharya Marg, Chembur East, in the Name of Mr. R. Subramanian ar Mr. Srinivas Kumar Kantan.

Date: 11.01.2024

इंडियन बैक ▲ इलाहाबाद

distinctive no from 857297921-857298220

having folio no HLL2234017 of Hindustai

Unilever Limited FV 1/- having its registered

office at Unilever House, B. D. Sawant Marg,

Chakala, Andheri (E), Mumbai - 400 099

standing in name of Vinod Kumar Sharm

having address as 115-A. Gali No 10, Saroiir

Park, Shastri Nagar, East Delhi, Delhi-110031

has been lost /misplaced/ destroyed and the

advertiser has applied to the company for

issue of duplicate share certificate in lieu

thereof any person(s) who has/have claim on

the said shares should lodge Such claims with

the company register and transfer agent KFIN

Technologies Limited registered address

Selenium building plot no 31 & 32 financial

district nanakramguda hyderabad - 500032

within 15 days from the date of this notice

failing which the company will proceed to

issue duplicate share certificate in respect of

the said shares.

Indian Bank ALLAHABAD

Mumbai Matunga Branch, 15, Taikalwadi, Shree Krupa Bldg, Opp. Dadar Vidya Mandir School, Matunga West, Mumbai.

POSSESSION NOTICE For Immovable & Movable Pro [Under Rule-8(1) of Security Interest (Enforcement) Rules. 2002]

[Under Rule-8(1) of Security Interest (Enforcement) Rules. 2002]

Whereas The undersigned being the Authorized Officer of the Indian Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act and in exercise of powers conferred under section 13(2) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 30.07.2022 calling upon the Borrowers Mr. Hernant Dubey & Mrs. Poonam Hernant Dubey (Borrowers & Mortgagor) of Mumbal Matunga Branch to repay the amount mentioned in the notice Rs. 10,63,254.88/- (Rupees Ten Lakhs Sixty Three Thousand Two Hundred Fifty Four & Eighty Eight palse only) as on 30.07.2022 and the said amount carries further interest at agreed rate from 30.07.2022 till date of repayment within 60 days from the date of receipt of the said notice with further interest and incidental charges.

The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules, on this 12th day of January of the year 2024.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Indian Bank, Ulhsanagar Branch for an amount of Rs. 12,16,448.58 (Rupees Twelve Lacs Sixteen thousand four Hundred Forty Eight and Fifty Eight paise only 193 parts for the said require carries for the subject to the Eight paise only 3s on 11.01.2024 and the said arount carries for the subject to the Eight paise only 3s on 11.01.2024 and the acid arount carries for the said repayment carries for the said repayment carries and subject to the Eight paise only 3s on 11.01.2024 and the acid arount carries for the said repayment carries for the said repayment carries for the said repayment carries and subject to the

Rupees Twelve Lacs Sixteen thousand four Hundred Forty Eight and Fifty Eight paise only) as on 11.01.2024 and the said amount carries further interest at agreed rate from 12.01.2024 till date of repayment. Below are the details with the breakup as on 11.01.2024

Ac No.	Book Balance (Rs.)	Accrued Interest	Arrears Penalty	Fees/ Charges /MOX/MLE	Total
HL Ac No. 7051707940	Rs. 7,38,166.58	Rs. 1,25,368.00	Rs. 3,364.00	0	Rs. 8,66,898.58
HI Plus Ac No. 7085271256	Rs. 2,87,065.80	Rs. 60,324.00	Rs. 2,160.00	0	Rs. 3,49,550.00
MLE & other Charges	0	0	0	0	00.00
Total due in loan accounts	Rs. 10,25,232.38	Rs. 1,85,692.00	Rs. 5,524.00		Rs. 12,16,448.58

he borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of sectio of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets. Description of Immovable Mortgaged Assets : Flat No.107, 1st Floor, Madhav Vatika II, Navii Village, Palghar East, Taluka & Dist

alghar-401404 admeasuring carpet area 249 sqft and terrace area 57 sq.ft. Sd/

Date: 12.01.2024

29/01/2024 at 3:00 nm at the office of this authority

Survey No. Hissa No. Plot No.

Ref. No. MUM/DDR(2)/Notice/97/2024

Room No. 201, Konkan Bhayan,

C.B.D. Belapur, Navi Mumbai-400614.

Date: 12/01/2024 Tel.: 022-27574965

Email: ddr2coopmumbai@gmail.com

Place : Konkan Bhavan

02 (Part)

Competent Authority & District Dy. Registrar,

Co-operative Societies (2), East Suburban, Mumbai

Place : Palghar

(Indian Bank)

Regn No. MUM-2/WL/HSG/TC/9205/2005-06/ Dated- 28/6/2005

CTS No. 213-A, M. N. Road, Kurla (West), Mumbai 400070.

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE

(Application No. 05/2024)

Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale, management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance

following properties. The next hearing in this matter has been kept before me or

Respondent No.- 1) Mr. Rajram Baburao Chavan Digaskar, C/o The Bombay Motar Training School, Geeta Opp. Sion Bus Depot, Sion (East), Mumbai-400072 C/o. R.C.C. Constructions, Office No. 225, Sheetal Cinema, L. B. S. Road, Kurla (West) Mumbai - 400070. 2) M/s. Beejay Enterprises C/o. Manjitsing & Co., 24, Mansrovan Swami Nityanand Marg, Andheri (East), Mumbai-400069, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

DESCRIPTION OF THE PROPERTY Building of Sheetal Plaza Co-operative Housing Society Ltd. along with land as mention

ASSET RECOVERY MANAGEMENT BRANCH - I

Marg, Mumbai - 400020. Tel. No. (022), 22065425/30, 220654438. Email: cb2360@

POSSESSION NOTICE [SECTION 13(4)] Whereas the undersigned being the **Authorised Officer** of the **Canara Ban** under Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement

onferred on him / her under section 13 (4) of the said Act, read with Rule 8 8

and incidental expenses, cost etc from 01.01.2024

The borrower's attention is invited to the provisions of Section 13 (8) of the Ac n respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Authorised Officer, Canara Bank

SMFG Grihashakti

SMFG India Home Finance Company Ltd.

MUMBAI DISTRICT CENTRAL CO-OP. BANK LTD.

(Regd. Office - Mumbai Bank Bhavan, 207 Dr. D. N. Road, Fort, Mumbai – 400 001.

Corporate Loan Recovery Department. Tel. No. – 022-2261 7154 – 59 Email – recovery@mumbaidistrictbank.com

POSSESSION NOTICE

(Rule 8(1) Security Interest (Enforcement) Rules, 2002

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Mumbai Distric Central Co-op. Bank Limited, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Act) 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with (Rule 9) of the

Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 29/10/2022 calling upon M/s. Sai Estate Consultant Chembur Pvt. Ltd., Mr. Bhagwan Bherumal Wadhwani, Mrs. Sonia Bhagwan Wadhwani

Mr. Amit Bhagwan Wadhwani and Mr. Vicky Bhagwan Wadhwani, as Borrowers / Co-Borrowers / Mortgagors to pay the amount mentioned in the notice being Rs.7538.23 Lakhs (Rupees Seventy Five Crores Thirty Eight

Lakhs and Twenty Three Thousand Only) within 60 days from the date o receipt of the said notice together with further interest and other charges from

The Borrowers / Co-borrowers / Mortgagors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers / Co-Borrowers / Mortgagors and the public in general that the undersigned has taken the physical possession of

the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act red with Rule 8 of the Security

The Borrowers / Co-borrowers / Mortgagors, in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Mumbai District Central Co-op. Bank Limited for an amount of Rs.7538.23 Lakhs (Rupees Seventy Five Crores Thirty Eight Lakhs and Twenty Three Thousand Only) and

The Borrowers / Co-borrowers / Mortgagor's attention is invited to provisions of sub-section (8) of the Section 13 of the Act, in respect of time available to

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Flat No.102 admeasuring 36.23 sq. Mtrs. Carpet area on the 1st floor of Building known as "EDIFICE" constructed on the portion of Plot No.34 (now internally bifurcated into Plot Nos.34 and 34A and at material point of time referred to as Plot Nos. 34A and 34B respectively) admeasuring an area

of 639.40 sq. Mtrs. bearing CTS No.302 of village Chembur, and situate lying and being at Sindhi Society, Chembur, Mumbai 400 071 and bounded

By Road

By plot bearing CTS. No.336 By Plot bearing CTS. No.301 By Plot bearing CTS. No. 303

Mr. Samir B. Mhapuskar

Authorized Officer

Mumbai District Central Co-op. Bank Ltd.

Interest Enforcement Rules, 2002 on this the 13th day of January, 2024.

the date of demand notice till the date of the payment / realization.

(Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.) Corporate Off.: 503 & 504, 5th Floor, G-Block, Insipre BKC, BKC Main Road, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 40005 ers. 3" Floor, Old No. 307. New No. 165. Poonamallee High Road Maduravoyal, Chennai - 600 09

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES F-ALICTION SALE NOTICE OF 30 DAYS. FOR SALE OF IMMOVABLE ASSETS LINDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT. 2002 READ WITH PROVISION TO RULE 8 (6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002.

Notice is hereby given to the Public in General and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below liste mmovable properties ("Secured Assets") mortgaged / charged to the Secured Creditor, the Possession of which has bee taken by the Authorised Officer of SMFG India Home Finance Company Ltd. (Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.) (hereinafter referred to as SMHFC) ("Secured Creditor"), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on the date and time mentioned herein below, for recovery of the dues mentioned herein below and further interest and other expenses thereon till date of realization, due to SMHFC Secured Creditor from th Borrower(s) and Guarantor(s) mentioned herein below

redeem the secured asset

On or towards the North

On or towards the North On or towards the South On or towards the East On or towards the West

Date :- 15/01/2024 Place : Mumbai

as follows:

The Reserve Price, Earnest Money Deposit (EMD) and Last Date of EMD deposit is also mentioned herein below

1) Date & Time of E-Auction: 22.02.2024 at 11.00 AM to 01.00 PM (with unlimited extensions of 5 minute each) 2) Last Date & Time of Submission of Request Letter of Participate / KYC Documents / Proof of EMD, etc.: 21.02.2024

SI. No.			Physical Possession Date	Demand Notice Date & Amount	Description of the Properties
1.	LAN NO. 601807210175490 (1) Madhuri Vijay Patil (2) Vijay Dharma Patil (3) Star Vision Cable Networ Add. (Sr. No. 1 & 2): A/3 205 Mulund West, Mumbai, Maha At: (Sr. No. 1 & 2) Flat No. 2 3, Type A, Shivsiddhi Lok Kai Dosa Road, Mulund West, Mt (Sr. No. 3) 04, Nilgiri Society, Mumbai, Maharashtra - 40008	, Lok Kailash, Jsd Road, arashtra - 400080. Also 204, 2 nd Floor, Buiding A ilash Chsl, Jata Shankar umbai - 400080. Also At Acc Road, Mulund West,	04.01.2024	Lakh Sixty Three Thousand Three Hundred Fifty Six and Paise Sixty Five Only) as on	Flat No. 204 Adm. 43.22 Sc Mtr. I.e. 485 Sq. Feet. Carpe Area, On 2 nd Floor In Th. Buiding No. A 3, Known A: "Lok Kailash" Of The Societ Known As "Shiv Siddhi Loi Kailash Chsl" Constructe On Cts. No. 661/13 Situated A Village Mulund, Taluka-Kurla Mumbai - 400080.
	serve Price: Rs. 99,20,000/- upees Ninety Nine Lakhs and Twenty Thousand Only).		s Ninety Two	(Rupees	ental Value: Rs. 99,200/- Ninety Nine Thousand Hundred Only).

Details terms and conditions of the sale are as below and the details are also provided in our/secured creditor's website at the following link website address (https://disposalhub.com and https://www.grihashakti.com/pdf/E-Auction.pdf) The Intendin Bidders can also Contact: Sunil More, on his Mob. No. 7738220952, E-mail: sunil.more@grihashakti.com, and Sushil Pati on his Mob. 8828888998, E-mail: Sushil.Patil1@Grihashakti.com.

Place: Mumbai, Maharashtra Authorized Officer, SMFG INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED Date: 16.01.2024 (Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.

SHEETAL PLAZA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.

Claimed Area

Sq. Mtrs.

Sd/-

(NITIN DAHIBHATE)

East Suburban, Mumbai

KANANI INDUSTRIES LIMITED

CIN: L51900MH1983PLC029598 Regd. Office: GE 1080, Bharat Diamond Bourse, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051. Tel No. 022-40050222,

RESULT OF E-VOTING AT THE EXTRA-ORDINARY GENERAL MEETING

of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and other applicable provisions (if any) that the Company had conducted e-voting for passing the following Resolutions. The Extra-Ordinary General Meeting was held on Monday,15th January, 2024 through Video Conferencing (VC)/ Other Audio-Visual Means OAVM) at 11.30 AM

ased on the Scrutinizer's report dated 15th January, 2024, the results of the e-voting are as under: Total No. No. of W. of No. of W. of

of votes polled	votes in favour	votes in favour of votes polled	votes against	votes against of votes polled
	Ü Ü			
60695937	60695937	100.00		0.00
	60695937	100.00		0.00
	60695937	100.00		0.00
	of votes polled 60695937 60695937	of votes polled favour 60695937 60695937 60695937 60695937	of votes polled votes in favour of votes in favour	of votes polled favour favour of votes in favour of votes polled favour of votes against of votes favour of votes polled favour of votes against of votes favour of votes against of votes against of votes against of votes favour of votes against of votes in favour of votes in favour of votes against of votes in favour of votes against of votes against of votes in favour of votes against of votes against of votes in favour of votes against

By Order of the Board For KANANI INDUSTRIES LIMITED HARSHIL KANANI

MANAGING DIRECTOR

[DIN: 01568262]

SEAL For Competent Authority & District Dv. Registrar Co.op. Societies (2), Dy. Registrar Co.op. Societies (2),

Place: Mumbai Date : January 15, 2024

> NOTICE OF PUBLIC AUCTION FOR SALE OF GOLD ORNAMENTS/ JEWELLERY/COINS



C.T.S. No. 213 A, 213/1 to 213/6, Village Kurla, Mumbai Suberban

It is hereby brought to the notice of the following gold loan borrowers, their legal heirs, persons engaged in business of gold jewellery/

ornament/coins and general public that in spite of repeated reminders/notices by the bank, the following borrowers are not repaying their dues to the bank. Notice is hereby published that if they fail to deposit all their dues in their respective gold loan accounts (including up-to-date interest and all

costs charges/expenses) by 05.02.2024, then from 10:00 AM of 06.02.2024 their pledged gold jewellery/ornaments/coins will be put for public auction in the respective branch premises. For this bank shall not be held responsible for any inconvenience, loss or damage caused to the concerned borrowers and no allegations and representations will be entertained from any borrowers in this regard.

Persons interested to take part in bidding should deposit 10% of the reserve price in branch's EMD account before scheduled time and date towards earnest money. Successful bidders must deposit full amount to the bank within 48 hours, failing which earnest money deposited with the bank will be forfeited. The Earnest Monet Deposit (EMD) shall not bear any interest. Bank reserves right to cancel the auction without assigning any reasons in case, the bidding price so arrived at, is observed to be low or inadequate. Further, if need be, bank reserves right to change the date, time and place of the scheduled auction or cancel the same without assigning any reasons thereon. GST will be applicable @ 3% on sale price. In case of any discrepancy English Version of the Notice will be treated as authentic.

Sr. No.	Branch Name & Place of public auction	Name of Borrower	Account Number	Gross Weight in Grams	Reserve Price in Rs.	EMD in Rs.
1	Banda	Kubade Sales Corporation	146577610002363	48.55	1,98,500.00	20,000.00
2	Banda	Kubade Sales Corporation	146577610002364	115.85	5,07,500.00	50,000.00
3	Banda	Mr. Mahesh Sadanand Kubade	146577610002480	22.15	97,000.00	10,000.00

Place: Ratnagiri Date: 16.01.2024


> Sd/ **Authorised Officer Bank of India**

Place: Mumbai, Maharashtra Date: 16.01.2024

Hundred Only)

(Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.

Hundred Fifty Only).





 $\Box\Box\Box$ TOTO OTOTO

प्राधिति जीव

я□ғ□г`

¤□r□r□ □r□

PUBLIC NOTICE

My client, SMT. VAISHALI VASUDEO POTDAR intend to sale Flat No.18, 3rd Floor, OM SHIVDARSHAN CHSL, Station Road, Kalwa,

Thane 400605. My client's Husband VASUDEO
KRISHNARAO POTDAR was joint owner of the
above said flat along with my client. VASUDEO
KRISHNARAO POTDAR died intestate on

NUMBER OF STREET OF THE STREET

Apart from these legal heirs, if any person has any claim, over the right, title, share and/or interest in the aforesaid flat then he/she should contact me within 14 days from the date of issue of this notice

If no claims/objections are received regarding the share of the deceased in the aforesaid flat within

are no other legal heirs of Late VASUDEO KRISHNARAO POTDAR except the above

Date: 16/81/2024 (Adv. Shital Kadam Chavan

Add.: B-101, Shri Sai Samarth CHS., Kharigaon, Azad Chowk, Kalwa, Thane-400605

जाहीर सूचना

bed period then it will be deemed that the

जाहीर सूचना माझे अशील श्री. मिर्झा एस. विरानी, मे. वेलजी तलसीदास ॲण्ड कंपनीचे भागीदार श्री. रमेश हिरजं । अभिनती आसरभाई हिरजी राछ यांचे मुखत्यारपत्र धारव यांच्या वतीने येथे सूचना देण्यात येत आहे.

सदर श्री. रमेश हिरजी व श्रीमती आसरभाई हिरजी राछ हे दिनांक २४.०८.१९९५ रोजीचे अ-नोंदणीकृत करारनामानुसार प्लॉट क्र.डी-१२/१, क्षेत्रफळ ८८८.३० चौ.मी., टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, गाव कुकशेत गलुका बोनसारी व जिल्हा ठाणे वा जागेचे उप-परवानाधारक झाले.

संच मे. व्हाईट आर्च कॉर्पोरेशन आणि शावुद्दी मझानअली विरानी यांच्या दरम्यान फ्लॅट क्र. ३ (आता फ्लॅट क्र. १३वी), क्षेत्रफळ १००० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र अर्थात ९२.९४ चौ.मी. . १ला मजला, फ्लोरिडा अपार्टमेंटस कोहौसोलि. म्हणून ज्ञात इमारत, जमीन रीटीएस क्र.बी/७२७, गाव वांद्रे, माऊन्ट मेरी रोड, गलुका अंधेरी व जिल्हा मुंबई या जागेवावत झालेर दिनांक ११.०६.१९६८ रोजीचा अ-नोंदणीकृत करारनामासुद्धा हरवला आहे. श्री. मिर्झा विरानी यांच्या नावे अ. क. बीडीआर-१-८४९८-२०२२ अंतर्गत नोंट दिनांक २५.०५.२०२२ रोजीचा नोंद् मुक्तता करारनाम नेप्पादित करण्यात आला होता.

हणून सदर जाहीर सुचनेनुसार श्री. मिर्झा एस. विरानी यांनी दावा किंवा आक्षेप मागविले आहेत. जर कोण वक्तीस सदर मालमत्तेवर विक्री, बक्षीस, भाडेपडा गरसाहक, अदलाबदल, तारण, अधिभार, मालकीहक यास, ताबा, कायदेशीर हक, जप्ती स्वरुपात काही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी त्यांचे असे दावा/आक्षेप खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या कार्यालया नेखी स्वरुपात सादर करावेत.

श्री. मिर्झा एस. विरानी यांच्या वती

सही/-सुवर्णा अरुण गोवि ठिकाणः मुंबई दिनांक: १६.०१.२०२४

Notice is hereby given that Shri Manjunath S. Bangera was a owner and member having right, interest & title in Shop No. 20, in the Building called Kinjal La-Vista Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at Poonam Sagar Complex, Mira Road (E), Dist : Thane-401107 But Shri. Manjunath S. Bangera expired on 14/10/2023. The society has received an application for transfer of shares, right, title and interest in the said Shop. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants, objector or objects to the transfer of the said shares & interest of the deceased member by way of sale, gift, exchange. ortgage, lease, lien, succession or any other anner whatsoever within a period of 14 (Fourteen) days from the publication of this notice with the copies of such documents or other proof in support of their claims. If claim/objections are not received within the period prescribed above. iterest of the deceased member/s in the property of the society in such manner as is provided under he Bye-Laws of the society and will proceed to complete the legal formalities for the transfer of the said Flat. A copy of the registered bye-laws of the Society s available for inspection by the Claimants/objectors, in the office of the society with the Secretary of the Society between 10.00 A. M. to 8.00 P. M. from the date of publication of the notice till the date of expiry of

For & On behalf of Date: 16.01.2024 Kinjal La-Vista Co-op. Hsg. Soc. Ltd

जाहीर सूचना

सर्व व्यक्तींना येथे सचित करण्यात येत आहे की, माडे अशील श्रीमती गुणवंती बटुकभाई पटेल या खोली क्र.सी-, चारकोप(१) आसरा कोहौसोलि., प्लॉट क्र.३१६, रो क.आरएससी-३२. सेक्टर-३. चारकोप. कांदिवल (पश्चिम), मुंबई-४०००६७ या जागेचे एकेमब मालव आहेत आणि सदर खोली भावी खरेदीदाराकडे विक्री करण्याच इच्छा आहे.

येथे नोंद असावी की, सदर खोलीवाबत एम.एच. ॲंग ए.डी. बोर्ड यांच्याद्वारे मुळ प्राप्तकर्ते श्ली. खशिरूही-सिराजुद्दीन शेख यांच्या नावे वितरीत मुळ वाटपपत्र माझ्य अशिलाकडून हरवले आहे.

जर कोणा व्यक्तीस, वँकेस, वित्तीय संस्थेस सदर खोलीवाव विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकीहक, वक्षीस, वहिवा इत्यादी स्वरुपात कोणताही अधिकार, हक, हित किंवा दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ता यांना लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजी प्राव्यांसह सुचना प्रकाशन तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत संपर्क करावा. अन्यथ असे दावा अस्तित्वात नाही असे समजून त्याग केलं आहेत असे समजले जाईल आणि दाव्यांच्या संदर्भाशिवार खरेदी/विक्री व्यवहार पुर्ण केला जाईल.

दिनांकः १६.०१.२०२४ राजेंद्र बी. गायकवा वकील उच्च न्यायाल खोली क्र.डी-४६, मिलाप कोहौसोलि. प्लॉट क्र.१८३, सेक्टर-१, चारको

कांदिवली (प.), मुंबई-४०००६७.

PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informed that Late Mrs. Sakina Shakeel Ahmed Shaikh, member of the Shanti Vihar Bldg. No. A-1 Co-operative Housing Society Ltd., owner of Shop No. 07, Ground Floor, Bldg. owner of Shop No. 07, Ground Floor, Bidg. No. A-1, Shanti Vihar, Mira Road (East), Dist. Thane - 401107 died intestate on 24/08/2007 by nominating Miss. Zarina Shakeel Ahmed Shaikh (now known as Mrs. Zarina Mohd. Salman Shaikh) & Mr. Afroz Shakeel Ahmed Shaikh, The nominees Mrs. Zarina Mohd. Salman Shaikh & Mr. Afroz Shakeel Ahmed Shaikh are claiming transfe of shares and interest in the capital/property of the society belonging to the decease member in their name being the nomineer children and the legal heirs and successors of the deceased with no objection of the other legal heirs of the deceased. Claims and ections are hereby invited from the other objections are nerely invited from the otner legal heirs and successors of the deceased if any for transfer of shares and interest in the capital/property of the society belonging to the deceased member in respect of the said shop, inform to undersigned within period of 15 days from the publication of this notice iling which the society will transfer share and interest in the capital/ property of the society belonging to the deceased in the name of nominees and thereafter any claim or objection will not be considered.

Sd/-

K. R. Tiwari (Advocate) Shop No. 14, A-5, Sector-7 Shanning Mira Road, Dist. Thane 401107

PUBLIC NOTICE

Sonali Makrand Naik nee Ms. Sonal the Flat No. 15, 4th Floor, Om Siddhart Co-operative Housing Society Limited New Link Road, Dahisar [East], Mumbai 400068, [said Flat] holding by Mrs

Mrs. Hemabharati Hareshwar Gaika expired on 14th January 2022 & he Husband - Mr. Hareshwar Galkar expired on **16th April 2005** leaving only Two [2 legal heirs viz. **Mr. Mohit Hareshw**a Gaikar [Son] & Mrs. Sonali Makrane Naik nee Ms. Sonali Hareshwar Gaika

Hareshwar Galkar, If any Person, Firm ociety, Company, Corporation or any Body Corporate has any claim or lie inst the said Flat of Mrs. Hemabhara areshwar Gaikar may file such claims o objections with documents if any, within the period of **14 days** from the date of this notice with documentary proofs and lega

M/s. Bhogale & Associates, Advocates Legal Consultants, 1202, 12th Floor, Maa Shakti, Dahisar Udayachal CHS Ltd. Ashokvan, Shiv Vallabh Road, Borival East), Mumbai - 400 066.

f no claims or objections, as above, ar eceived within the stipulated period, ou lient shall, at future date, treat any such laims, objections and/or rights having ived, forfeited and / or annulled

PUBLIC NOTICE This notice is hereby given to Public at large hat Mrs. Samina Mohammed Javeed Shaikh W/o Late Mr. Mohammed Javeed Abdulah Shaikh who passed away on 04/01/2022 and who is the owner of flat having address as "404 - D", Theem Ashish Park C.H.S Ltd. Lodha Complex, Mira Road (E), Thane 401107" and member of the said society for transfer of the said flat and the said shares in

All person/s having any claim or claims against or in the said property or any part thereof by anyway however are hereby required to make the same in writing to the elow mentioned address within 10 days from the publication of this notice otherwise the said shares in the Flat will be transferred in the name of Mrs. Samina Mohammed Javeed Shaikh without reference to any claim o claims and the same will be considered as waved or abandoned.

Advocate Shamaaz Momin Shop No. 11. Chandresh Abhishel Resort, Lodha Complex Mira Road (E),

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. सुरेश बाबुराव लाडी हे प्लॉट क्र.२२८. डी-६, प्रसाद कोहौसो., आरएससी-४०, गोराई २, मुंबई बँकेजवळ, बोरिवली (पश्चिम) मुंबई-४०००९२ या जागेचे विद्यमान मालक आहेत. सदर फ्लॅटबाबतचे अधिकार दस्तावेज अर्थात म्हाडाद्वारे परशुराम जगन्नाथ चव्हाण यांच्या नावे वितरीत वाटपपत्र हरवले आहे आणि बोरिवली पोलीस ठाणे येथे दिनांक २७.०८.२०२२ रोजी नोंदणी क्र.२२६५/२०२२ अंतर्गत तकार नोंद केली. जर कोणा व्यक्तीकडे सदर वाटपपत्राची मुळ प्रत असल्यास किंवा सदर वाटपाबाबत काही दावा/अधिकार असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात दस्तावेजी पुराव्यांसह आजच्या तारखेपासून १५ दिवसात खाली नमुद केलेल्या पत्त्यावर कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, सदर जागेवर कोणाचाही दावा नाही आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवार माझे अशील सदर जागेचा व्यवहार पुर्ण करतील.

सही/- सिद्धांत सी. सरवदे वकील उच्च न्यायालय १४. अजंता स्क्वेअर मॉल. बोरिवली कोर्ट मार्केटजवळ बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२. दिनांक: १६.०१.२०२४

दस्तावेज हरविल्याची जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की श्री. नटराज चित्रवेल नाडर, विक्रेता, एक भाग आणि श्री. राजन काशिनाथ वायंगणकर, खरेदीदार, अन्य भाग बांच्या दरम्यान झालेला दिनांक २०.०२.२००० रोजीचा मुळ करारनामासह सर्व मुळ श्रेणी दस्तावेज आणि निवासी फ्लॅट क्र.१, तळमजला, क्षेत्रफळ ३५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, मनिप बिल्डिंग नं.१ जीवन कोहौसोलि. म्हणून ज्ञात सोसायटी, बी.पी. रोड कांदरपाडा, मंडपेश्वर, मुंबई-४०००६८, जमीन सर्व्हे क्र.२, हिस्सा क्र.१बी(भाग), ३(भाग), सी.एस क्र.१३, १४, गाव बोरिवली, मुंबई उपनगर येथील जागेकरिता दिनांक ०४.०८.१९८९ रोजीचे मुठ गागप्रमाणपत्र क्र.१ हरविले/गहाळ झाले आहे. अजील श्री. राजन काणिनाथ वायंगणकर बांच्या वतीः

खालील स्वाक्षरीकर्ता वकील यादारे सदर फ्लॅटबाबर विक्री, तारण, ताबा, वारसाहक, मालकी हक भाडेपडा, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणतार्ह दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षे नेखी स्वरुपात योग्य दस्तावेजांसह खाली वाक्षरीकर्त्याकडे सदर सचना प्रकाशन तारखेपास-१४ दिवसांत कळवावेत, अन्यथा कोणाचेही दाव वेचारात घेतले जाणार नाही आणि ते त्याग किंव स्थाति केले आहेत असे समजले जाईल. विहित कालावधित दावा प्राप्त न झाल्यास सदर मालमत्तेव कोणताही दावा नाही, असे समजले जाईल

किरण जाधव वकील उच्च न्यायाल

फ्लॅट नं.६. १ला मजला, रुपल अपार्टमेंट क्र.१ रुपल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायर्ट लिमिटेड, ९८ दादासाहेब फाळके रोड, दाद-(पू.), मृंबई-४०००१४

जाहीर नोटीस

ह्या जाहीर नोटीस ने सर्व लोकांना कलविण्यान येने की श्री. संतोष पी कनौजिया व श्री प्यारेलाल आर कनौजिया ने संयक्तपणे फ्लंट क्रमांक २०४, दसर मजला, इमारत क्रमांक ४, श्री लक्ष्मी दर्शन को. ऑप हाँ. सो. ली., लक्ष्मी पार्क, सिनेमॅक्स थेटर जवळ, मीर रोड (प्), ठाणे (याप्टे नम्द फ्लॅट म्हणून संदर्भित केल जार्वतः। टिनांक ३०/१०/२०२३ रोजी श्री प्यारेतात भार कर्नोजिया यांचे निधन झाले. त्यांचा निधना नंतर १ श्रीमती प्रेमा देवी कर्नोजिया (पत्नी), २) श्री. संतोष पी कर्नोजिया (मुलगा), 3) श्री. मनोज पी कर्नोजिया (मूलगा) हे त्यांचे कायदेशीर वारस आहेत. आत श्रीमती प्रेमा देवी कनौजिया व श्री. संतोष पी कनौजिय दोघ हे त्यांचे मालकी हक्क श्री. मनोज पी कनौजिय ह्यांचा नावे करन भारेन तर हयाबरल कोणाचाही टाव किंवा आक्षेप असल्यास त्यांनी तो प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांच्या आत. वकील श्री प्रभात गुप्ता ह्यांचाशी खालील दिलेल्या पत्त्या वरती संपर्क

एसडी अॅड. श्री प्रभात गृप्ता. (बी.ए.एल.एल.बी.) फ्लैट नंबर जी-९. ए/न्य महावीर स्मृति, क्रॉस रोड नंब 3 (उत्तर), नवघर रोड, भयंदर (ई), जिला ठाए

तारीखः १५/०१/२०२४

जाहीर नोटीस

हक्क १) श्री. संतोष पी कनौजिया व २) श्री. मनोज पी दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी तो प्रकाशन गुप्ता हयांचाशी खालील दिलेल्या पत्त्या वरती संपर्क करा

> एसडी/-अॅड. श्री प्रभात गृप्ता. (बी.ए.एल.एल.बी.) नंबर ३ (उत्तर) नवघर रोड. भयंदर (ई).

जिला ठाणे ४०११०५

Place : Mumbai

Date : January 15, 2024



PUBLIC NOTICE

nthony Rafael Pereira was the own nafied member and share holder in respec of the Flat/Room no.499, 2nd Floor, or ee Ganesh Krupa CHS Ltd., Bldg No.14 Wadia Estate, Bail Bazar, Kurla(W), Mumbai 400070 and Mr. Anthony Rafael Pereira die on 27/05/2023 leaving behind his wife Mrs. Rena Monica Pereira, a son Mr. Brian Jacinto Pereira and a daughter Rosita Estrell thony Pereira. My client Rosita Estrella Anthony Pereira wants to make an application and transfer the shares in her name and the other legal heirs namely Mrs. ena Monica Pereira and Mr. Brian Jacinto he transfer of said Flat/Room and shares in er favour. If any person or persons, trust ustees claiming any interest in above entioned said Flat or any part thereof by wa of Sale, exchange, lease, mortgage, gift, trust inheritance, bequest, possession, lien easement, development, power of Attorney o otherwise are hereby requested to send al articulars thereof in writing together with proof to undersigned at following address during working hours within **14 days** from the date hereof, as otherwise further procedure of ransfer of above-mentioned said Flat/Roor will be completed without any reference o regard to any such purported claim or interest hich shall be deemed to have been waived to lace: Mumbai / Date: 16/01/2024

Adv. Annapurna K. Jain, Add.: Shop No.6, Shri Viman Darshan CHS Ltd. Bail Bazar, M.N. Road, Kurla (W), Mumbai - 70

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आ की, माझे अशील श्रीमती कॅरोलीन ड्रायन नोरोन्ह यांचे फ्लॅट क्र.१०१, १ला मजला, क्षेत्रफळ ४४ चौ.फू. अर्थात ६२५ चौ.फू. विक्रीयोग्य क्षेत्र, गॅलेक्स हाईटस्, मुळगाव, वसई (प.), जिल्हा पालघर-४०१२०१, सीटीएस क्र.३३६९वी, एस.क्र.७३ (जुना १०८), हिस्सा क्र.१ या जागेबाबत तर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आ की, दिनांक १३.०९.२०१३ रोजीचे (नोंद क्र व्हीएसआय-६/५१८/२०१३) फ्लॅट विक्रीकरित नोंद करारनामानुसार श्रीमती मागरिट मिखाईल सेरेजो यांनी सदर फ्लॅट खरेदी केला होता. ज्यांच 0६.0५.२0२0 रोजी निधन झाले आणि त्यांचे पती मिखाईल जॉन सेरेजो यांचे १८.०१.२०२ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात निलेश मिखाईल सेरेजो (मुलगा) व श्रीमती निलीमा रॉय फुटडि (मुलगी) हे त्यांच्या मृत्युच्या वेळी शासित कायद्यानुसार वारसदार व प्रतिनिधी आहेत. सद निलेश मिखाईल सेरेजो व श्रीमती निलीमा रॉन फर्टाडो यांनी दिनांक २८.१२.२०२३ रोजीचे नोंट विक्री करारनामा (नोंट क्र.व्हीएसआय-१६७३५ २०२३) नुसार सदर फ्लॅट माझे अशिलाकडे विक्री व हस्तांतर केले, आता माझ्या अशिलांनी सदर फ्लॉट वित्तीय संस्थेकडे तारण ठेवण्याची इच्छ

जर कोणा व्यक्तीस. सदर फ्लॅट किंवा भागाव विक्री, अदलाबदल, हस्तांतर, भाडेपड्रा, उपभाडेपड्रा तारण, बक्षीस, वहिवाट, लिव्ह ॲण्ड लायसन्स रवाना, न्यास, वारसाहक, मालकी हक, ताबा कायदेशीर हक, जप्ती किंवा अन्य इतर प्रकार कोणताही दावा, अधिकार, हक किंवा हित असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सद सूचना प्रकाशनापासून **१५ (पंधरा)** दिवसांच्या आर ऑड. अनुष्का आर. वनमाळी यांच्याकड कागदोपत्री पुरावे/आक्षेप, हित किंवा मागणीसह कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्या आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजल जाईल.

ॲड.अनुष्का आर. वनमाळी वकील उच्च न्यायालय

ए/०७. २रा मजला, ज्वेन क्विन अपार्टमेंट, हॉटेल गोर्डच्या वर. वसर्ड रोड (प.)-४०१२०२ ठिकाण: वसर्ड दिनांक: १६.०१.२०२४

PUBLIC NOTICE BHAGATSINGH KHANDELWAL has agreed to sell the flat premises described below to my clients (1) MR. PRAVIN DAYASHANKAR SHRIVASTAVA and (2) MR. NAVIN DAYASHANKAR SHRIVASTAVA and he has assured to my clients that the said flat is free from all encumbrances, charge, lien, mortgage, loan, claims and demands whatsoever.

All persons having any claim or claims against or in the said property or any part thereof or by way of inheritance, mortgage, possession, gift, lease, charge, heir ship or otherwise howsoever are hereby requeste to make the same known in writing along with supporting documents of such claim either to me within a period of 14 days from the date of publication of this notice, failing which it shall be construed and accepted that there does not stand any such claim and/or the same shall be construed as having beer non- existent/waived/abandoned.

SCHEDULE A flat premises being Flat No.07, "A" Wing, Second Floor, The Moti Baug Apartments Co-operative Housing Society Ltd., Rani Sati Road, Malad (East), Mumbai - 400 097 situated on the property bearing CTS No.325. Dated this 16th January, 2024

AJIT A. SINGH (ADVOCATE) oom No.2, Ramraj Yadav Chawl, Pratap Nagar, Kurar Village, Malad (East),

जाहीर सूचना

श्रीमती सुचेता संजीव राऊत यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, मे. अजिब इन्व्हेस्टमेंटस् प्रा.लि. आणि श्री. जेरोम डिसोझा यांच्या दरम्यान अनुसुचीत नमुद केलेल्या मालमत्तेबाबत झालेला दिनांक ०४.०१.१९९२ रोजीचा मुळ विक्री करारनामा हरवला आहे. सदर मालमत्ता मुळत: **श्री. संजीव बी. राऊत** यांनी खरेदी केली होती. सदर स्वर्गीय श्री. संजीव बी. राऊत यांचे ०९.०७.२०२३ रोजी निधन झाले. सदर मालमत्ता वारसाहकाने त्यांचे कायदेशीर वारसदा श्रीमती सुचेता संजीव राऊत व श्री. साहिल संजीव राऊत यांच्याकडे मिळाली. नोंद मुक्तत करारनामानुसार श्री. साहिल संजीव राऊत (मक्तकर्ते) यांनी सदर मालमत्तेमधील त्यांचे अधिकार, हक व हित श्रीमती सुचेता संजीव राऊत (प्राप्तकर्त्या) यांच्याकडे मुक्त केले. सदर श्रीमती सुचेता संजीव राऊत यांनी सोसायटीचे उप-विधीनुसार प्रक्रियेचे पालन करून सदर मालमत्ता त्यांच्या नावे सदस्यत्व हस्तांतरणासाठी **क्विन्स कोर्ट को-ऑप**. **सोसायटी लि.** यांच्याकडे अर्ज केला. त्यांना सदर मालमत्ता सोसायटीद्वारे त्यांच्या नावे मयत सदस्याचे सदस्यत्व हस्तांतरणानंतर विक्री करण्याची इच्छा आहे.

म्हणून जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर विक्री, अदलाबदल, तारण, अधिभार न्यास, मालकी हक, ताबा, बक्षीस, परिरक्षा, वारसाहक, भाडेपट्टा, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक आणि/ किंवा हित किंवा मागणी असल्यास त्यांनी आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय ३७/ ३८, ३रा मजला, लॅण्डमार्क टॉवर, लिंक रोड, मिठ चौकी, मालाड (प.), मुंबई-४०००६४ येथे सदर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीत (दोन्ही दिवस समाविष्ट) कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावा स्थगित आणि/किंवा त्याग केले आहेत असे समजले जाईल.

अनुसुची

फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, क्षेत्रफळ ६०४ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, क्विन्स कोर्ट को-ऑप. हौ. सोसायटी लि., जनकल्याण नगरजवळ, मालवणी, मालाड (प.), मंबई ४०००९५, जमीन सीटीएस क्र.३१६(भाग) गाव मालवणी, तालुका बोरिवली.

दिनांक: १६.०१.२०२४ सही/-ठिकाण: मुंबई वकील उच्च न्यायालय

जाहीर नोटीस

या नोटीसीव्दारे तमाम लोकांना कळवण्यात येते की स्वास्तिक राधा को ऑप, हौ, सोसायटी लि. या संस्थेची नोंदणी क. (NBOM/CIDCO/HSG/OH/3184/JTR/Year 2009-2010) हा असन संस्थेत खाली दिलेल्या विवरण व माहीतीप्रमाणे खालील मयत सभासदांच्या नावे सदनिक असून त्याच्या मृत्युपश्चात त्याच्या खालील वारसांनी त्याच्या नावे सदनिका हस्तांतरण करणे व संस्थेचे सभासद करून घेण्याकरीता संस्थेकडे लेखी अर्ज केला आहे. संस्थेच्या मयत सभासदांची महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० नियम १९६१ व उपविधीमधील तरतूदीनुसार संस्थेकडे वारस नींद केलेला आहे. तरी अर्ज केलेल्या खालील वारसदारा व्यतीरिक्त इत कोनीही मुळ मयत सभासदांचे वारस असल्यास किंवा सदनिकेयर कोनत्याही प्रकारच्या बँक वित्ता संस्था किंवा कोनत्याही प्रकारचा कायदेशीर बोजा असल्यास अशा व्यक्ती किंवा संस्थार्न सदर जाहीरात प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसाच्या आत स्वास्तिक राधा को. ऑप. हौ. सोसायर्ट लि., या संस्थेचे अध्यक्ष सचिव यांच्याशी पुर्व सुचना व वेळ घेवून प्रत्यक्ष कायदेशीर मुळ कागदपत्र व प्राव्यासह कार्यालयीन वेळेत साय. ०७ ते ०९ वेळेत संपर्क साधावा. विहीत मदतीत कोनत्याही प्रकारचे आक्षेप न आल्यास संस्थेकडे वारसदार म्हणून अर्जदार त्या मयत सभासदाच्या सदिनकेचे कायदेशीर वारसदार आहेत असे समजून संस्था अशा अर्जदार व्याक्तीच्या नावे त्य मयत सभासदांचे भाग व संस्थेतील सदनिका हस्तांतरीत करेल व कायदेशीर कार्यवाहीकरीत संवधीत प्रशासकीय कार्यालयाकडे शिफारस करेल त्यानंतर कोनत्याही प्रकारचे अर्ज कार्यकार मंडळ विचारात घेणार नाही किंवा कोनत्याही प्रकारची कायदेशीर नुकसान भरपाई करण्याची जबाबदारी कार्यकारणी मंडळाची असनार नाही. मयत सभासद सदनिका धारक व त्यांच्या वारसांची सुची

मृत्यू दिनांक अ. रूम मयत सभासदाचे अर्जदार व्याक्तीचे नाव नाते भाग क. न. नाव १ १०१ कै. श्रीमती उमा श्री विनायक शंकर नेमण मुलगा क्र. न. क्रमांक ३१६ ते 08-08-2086 शंकर नेमण श्री अविनाश शंकर नेमण मुलगा 320 स्वास्तिक राधा को ऑप. हौ. सोसायटी लि सही/-

अध्यक्ष/सचिव दिनांक : १६.०१.२०२४

KANANI INDUSTRIES LIMITED CIN: L51900MH1983PLC029598 Regd. Office: GE 1080, Bharat Diamond Bourse, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051. Tel No. 022-40050222,

RESULT OF E-VOTING AT THE EXTRA-ORDINARY GENERAL MEETING

Notice is hereby given Pursuant to the provisions of section 108 of the Companies Act, 2013 read with the Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and other applicable provisions (if any) that the Company had conducted e-voting for passing the following Resolutions. The Extra-Ordinary General Meeting was held on Monday, 15th January, 2024 through Video Conferencing (VC)/ Other Audio-Visual Means (CAM/Met 13 20 AM).

OAVM) at 11.30 AM.

Particulars of Resolution	Total No. of votes polled	No. of votes in favour	votes in	against	% of votes against of votes polled
ORDINARY RESOLUTION					
To Increase the Authorise Share Capital of the Company and amend the Capital Clause of Memorandum of Association.	60695937	60695937	100.00	8	0.00
Appointment of M/s. JMMK & Co., Chartered Accountants (Firm Registration Number – 120459W) as the Statutory Auditors to fill casual vacancy.		60695937	100.00	*	0.00
SPECIAL RESOLUTION					
To approve the issue of Bonus Shares in the proportion of 1:1, One (1) bonus share for every One (1) existing full paid- up equity share held by them.		60695937	100.00	*	0.00

By Order of the Board For KANANI INDUSTRIES LIMITED

HARSHIL KANANI MANAGING DIRECTOR [DIN: 01568262]

मुंबई

बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda िकार कि

ज्याअर्थी.

वँक ऑफ वडोदा अशोका अपार्टमेंटस्, एमपी रोड, हनुमान चौक,

मुलुंड पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००८१. ताबा सूचना

(स्थावर मालमत्तेकरिता)

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे नियम ८(१) सहवाचिता परिशिष्ट ४)

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड रनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत **बँक ऑफ बडोदा, एमपी रोड शाखा** मुलुंड पुर्व या शाखेचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी सदर कायद्याच्य कलम १३(२) अन्वये दिनांक ०२.११.२०२३ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार श्री सुखदेव जयवंत भंडारे, श्री. जयवंत तायप्पा भंडारे यांचा मुलगा, पत्ता: पलॅट क्र.००१, इमारत . ह.५, लोटस एनके, गार्डन एमआयडीसी, तळोजा, वावंजे गाव रोड, पनवेल, रायगड, महाराष्ट्र-४१०२०८ **आणि दुसरा पत्ता:** ५८७/ए, समागर ओनिमा.नाम१० रिंड ४६७/६०, ५३७/बीए रिंड५८७/केए, मदमावी, अथनी, बेलगाम-५९१२३२ आणि दुसरा पत्ताः खोली क्र.२०७, न्यु पीएमजीपी म्हाडा वसाहत, आनंद नगर झोपडपट्टी पत्रा चाळ, मुलुंड (पुर्व), मुंबई-४०००८१. आणि श्रीमती शोभा सुखदेव भंडारे, श्री. सुखदेव जयवंत भंडारे यांची पत्नी, पत्ता: फ्लॉट

क्र.००१, इमारत क्र.५, लोटस एनके, गार्डन एमआयडीसी, तळोजा, वावंजे गाव रोड, पनवेल, रायगड महाराष्ट्र-४१०२०८ **आणि दुसरा पत्ताः** ५८७/ए, समागर ओनिमा.नाम१० रिंड ४६७/६०, ५३७/ बीए रिंड५८७/केए, मदभावीँ, अथनी, बेलगाम-५९१२३२ **आणि दुसरा पत्ताः** खोली क्र.२०७, न्यु पीएमजीपी म्हाडा बसाहत, आनंद नगर झोपडपट्टी पत्रा चाळ, मुलुंड (पुर्व), मुंबई-४०००८१ आणि जामिनदार श्री. <mark>मारुती जयवंत भंडारे, श्री. जयवंत तायप्पा भंडारे</mark> यांचा मुलगा, पत्ता: खोली क्र.५१, आनंद नगर झोपडपट्टी पत्रा चाळ, म्हाडा बसाहत, मुलुंड (पुर्व), मुंबई-४०००८१ **आणि दुसरा**

पत्ता: गजगा गिराजी फुटवेअर, चिंतामणी राव देशमुख रोड, नव भाग्यश्री इमारत, महात्मा फुले रोड, मुलुंड (पुर्व), मुंबई-४०००८१ यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत दिनांक ०२.११.२०२३ रोजी देय रक्कम रू.९,८४,३२७.५२ (रूपये नऊ लाख चौऱ्याऍशी हजार तिनशे सत्तावीस आणि पैसे बावन्न फक्त) लागू असलेले संपुर्ण व्याज तसेच मुक्ततेच्या तारखेपर्यंत अन्य इतर शुल्क जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार, जामिनदार व तारणकर्ता यांनी वर नमुद्र केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार, जामिनदार व तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सृचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकरणाँनी

सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स २००२ च्या नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेच ताबा १२ जानेवारी, २०२४ रोजी घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार, जामिनदार व तारणकर्ता आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर गलमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बँक** ऑफ बडोटा यांच्याकडे टिनांक ०२.११.२०२३ रोजी देय रक्षम रू.९,८४,३२७.५२ (रूपये नऊ

लाख चौऱ्याऐंशी हजार तिनशे सत्तावीस आणि पैसे बावन्न फक्त) तसेच मुक्ततेच्या तारखेपर्यंत कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध

वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

परिशिष्ट-१ स्थावर मालमत्तेचे वर्णन

निवासी फ्लॉट क्र.00१, क्षेत्रफळ ४८४ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, तळमजला, इमारत क्र.५, लोटस एनके गार्डन, एमआयडीसी तळोजा, वावंजे गाव रोड, पनवेल, रायगड, महाराष्ट्र-४१०२०८ येथील श्री. सखदेव जयवंत व श्रीमती शोभा जयवंत भंडारे यांच्या मालकीची जागा आणि चतसिमा: पुर्व: सर्व्हें क्र.२१२, ८८/ए/१ धारक प्लॉट; पश्चिम: सर्व्हें क्र.१०४/३,४,९१/२ धारक प्लॉट

दक्षिण: सर्व्हें क्र.८७/२ धारक प्लॉट;

दिनांक: १२.०१.२०२४

प्राधिकृत अधिकार्र बँक ऑफ बडोटा

U GRO U GRO CAPITAL LIMITED

<u>मागणी सुचना</u>

सिक्यरीटायडोगन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्गियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी डंटरेस्ट

ऑक्ट २००२ (कायदा) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (नियम) च्या तरतुदीअंतर्गत कायद्याच्या कलम १३(१२) अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत सहवाचिता नियम ३ अंतर्गत खालील स्वाक्षरीकर्ता <mark>युग्रो कॅपिटल लिमिटेड</mark>चे प्राधिकृत अधिकारी आहेत, यांनी कायद्याचे कलम १३(२) अन्वये मागणी सूचन . तरीत केली होती आणि त्या सुचनेनुसार सदर सूचना प्रामी तारखेपासून ६० दिवसांत संबंधित सूचनेत नमुद रक्कम जमा करण्यास खालील कर्जदारांना कळविण्यात आले होते. खालील स्वाक्षरीकर्तांना विश्वास आहे की. कर्जदारांनी मागणी सूचनेची सेवा टाळली आहे. म्हणून सूचनेची सेवा अधिनियमानुसार प्रकाशित करण्यात येत

कर्जदाराचे नाव व कर्ज खाते क्र.	मागणी सूचना दिनांक व रक्कम
. मे. केजीएन कॉस्मेटीक सेन्टर, २. श्री. मोहम्मद मुकिम लैश मोहम्मद नियार, ३. श्रीमती साजिदा खातुन मोहम्मद मुकिम मनियार, कर्ज क्र.	२६. १२. २०२३, ०५. १२. २०२३ रोजी
CFMHOSEC00001040046	#. 39,79,698/-

गाळा क्र. १६, क्षेत्रफळ ३४९ चौ.फु. आणि फ्लॅट क्र. ४, क्षेत्रफळ ४५४ चौ.फु. , तळमजला , बी विंग , शरीफ कॉम्प्लेक्स, महापोली बस स्टॉपजवळ, भिवंडी वाडा रोड, सर्व्हे क्र. ७०, हिस्सा क्र. १/६ पैकी, गाव महापोली तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे-४२१३०२ येथील स्थावर मालमनेचे सर्व भाग व खंड.

याद्वारे कर्जदारांना आवाहन करण्यात बेते की, आपण ही सूचना प्रसिध्द होण्याच्या दिनांकापास्न ६० दिवसांच्या कालावधित रक्कम पुर्णपणे भरणा करण्याच्या तारखेपर्यंत वर नमुद रकमेचा तसेच त्यावरील व्याज व खर्चाचा भरणा करावा. कर्जदारांनी नोंद घ्यावी की, **युग्रो कॅपिटल लिमिटेड** हे प्रतिभृत धनको आहेत आणि कर्जदाराद्वारे तारण प्रतिभृत मालमत्ता असलेली स्थावर मालमत्तेच्या समोर प्रतिभृत कर्ज कर्जदारांनी उपलब्ध केले आहे. कर्जदार हे वर विहित कालावधीत संपुर्ण दायित्व भरण्यात कसूर केल्यास युग्रो कॅपिटल लिमिटेडट्रारे कायद्याच्या कलम १३(४) अन्वये सर्व अधिकाराअंतर्गत विक्रीमार्फत हस्तांतरणार र्यादित नसलेले प्रतिभृत मालमत्तेचा ताबा घेतील किंवा कायद्याअंतर्गत उपलब्ध अन्य कारवाई करतील आणि नियमांतर्गत अन्य कारवाई करून रक्कम वसूल करतील. <mark>युग्नो कॅपिटल लिमिटेड</mark> यांना विक्री किंवा हस्तांतर अधिकारापुर्वी प्रतिभृत मालमत्ता जप्त आणि/किंवा मोहोर बंद करण्याचा अधिकारसुद्धा आहे. तद्नुसार मालमत्तेची विक्री केली जाईल, **युग्रो कॅपिटल लिमिटेड** यांना देव असलेली वसुली रक्कम तारण मालमत्तेच्य मुल्यात योग्य नसल्यास उर्वरित देवके वसुलीसाठी वेगळी कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार आहेत नदर कारवाई ही अन्य इतर कायधानुसार **युग्रो कॅपिटल लिमिटेड**ला इतर सर्व अतिरिक्त व स्वतंत्र नियमात उपलब्ध आहेत. कर्जद्वारांचे काबद्याच्या कलम १३(८) नुसार लक्ष वेधण्यात येत आहे की, त्यांना प्रतिभृत मालमत्ता सोडविण्यास वेळ उपलब्ध आहे आणि बायुढे काबद्याच्या कलम १३(१३) नुसार जेथे कर्जद्वारांना युग्रो कॅपिटल लिमिटेडच्या पुर्व परवानगीशिवाय कोणतीही प्रतिभूत मालमत्तेचा व्यवहार, विक्री, भाडेपड्डा किंवा इतर प्रकारे (व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त) हस्तांतरणास किंवा प्रतिभूत मालमलेचा व्यवहा हरण्यापासून रोखण्यात येत आहे आणि उपरोक्त पूर्तता न केल्यास सदर कायद्याच्या कलम २९ अन्वयं दंडात्मक कारवाई केली जाईल. मागणी सूचनेची प्रत खालील स्वाक्षरीकर्ताकडे उपलब्ध आहे आणि कर्जदाराची इच्छा असल्यास साधारण कार्योलयीन वेळेत कोणल्याही कामकाजाच्या दिवशी खालील व्याक्षरीकर्त्यांकड्न ग्राप्त करता येईल.

दिनांकः १६.०१.२०२४ ठिकाण: ठाणे, महाराष्ट

सही/- रामलाल गुप्ता, प्राधिकृत अधिकार युग्रो कॅपिटल लिमिटेडकरिता (authorised.officer@ugrocapital.com)

लिबास कंइयुमर प्रॉडक्ट्स लिमिटेड

(पूर्वीची लिबास डिझाईन्स लिमिटेड म्हणून ज्ञात) सीआयएन : एल१८१०१एमएच२००४पीएलसी१४९४८९ नॉरणीकृत कार्यालय : ४०१, ४था मजला, क्रेसेंट रॉयल, ऑफ न्यू लिंक रोड, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम) मुंबई ४०००५३. दूर.:+९१ २२ ४९७६ ७४०४/७३९६

ई-मेल:cs@libas.co.in, वेबसाईट:www.riyazgangjilibasconsumerproductltd.com सदस्यांना टपाल मतदान / ई-वोटिंगची सूचना

कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम १०८ सहवाचिता कलम ११० च्या अनुषंगाने, कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या सहवाचिता नियम २२ आणि नियम २०, कंपनी कायदा, २०१३ आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियमन ४४ आणि ४७ अंतर्गत कंपन्यांद्वारे सामान्य आणि विशेष ठराव पारित करण्याबद्दल स्पष्टीकरणावर सामान्य परिपत्रके जारी केली आहेत, दि.११ जानेवारी २०२४ च्या टपाल मतदान सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (रिमोटई-व्होटिंग) मतदान करून सदस्यांची संमती मागणारी टपाल मतदानाची सूचना सोमवार, १५ जानेवारी २०२४ रोजी ई-मेलद्वारे पाठविण्यात आली आहे, ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते आरटीएकडे किंवा त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे (डिमटेरियलाइज्ड स्वरूपात ठेवलेल्या शेअर्सच्या संदर्भात) नोंदणीकृत केले आहेत आणि संबंधित डिपॉझिटरीद्वारे कंपनीला कट-ऑफ तारीख म्हणजे १२ जानेवारी २०२३ नुसार उपलब्ध करून दिले आहेत. टपाल मतदान सचना आणि टपाल मतदान फॉर्मची वास्तविक प्रत पाठवण्याची आवश्यकता वरील संदर्भित एमसीए परिपत्रकांनुसार वितरीत केली ोली आहे. सदस्यांच्या संप्रती किंवा असहप्रतीचा संवाद रिपोर ई-वोर्रिंग प्रणालीदारेच होईल. नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) मार्फत सर्व सदस्यांना डलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करता यावे यासाठी कंपनीला रिमोट ई-व्होटिंग सविधा उपलब्ध करून देण्यात आनंद होत आहे. रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार, १६ जानेवारी २०२४ रोजी स.०९:०० वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि बुधवार, १४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं. ५:०० वा. (भाप्रवे) संपेल.

ज्या सदस्यांना टपाल मतदान सूचनेचा ईमेल प्राप्त झाला नाही त्यांनी cs@libas.co.in वर टपाल मतदान सुचना असा विषय असलेला ई-मेल लिहावा आणि तो मिळवावा. वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य, ज्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत नाहीत, ते फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (मागे आणि पुढे), पॅन (पॅन कार्डची स्वयं-प्रमाणित स्कॅन प्रत), आधार (आधार कार्डची स्वयं-प्रमाणित स्कॅन कॉपी) प्रदान करून cs@libas.co.in वर ईमेलद्वारे त्यांचा ईमेल पत्ता नींदवृ शकतात. डीमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी किंवा त्यांच्या डीपीकडे नोंदणीकत नाहीत, ते त्यांचे डीपीआयडी-क्लायंट आयडी (१६ अंकी डीपीआयडी + क्लायंट आयडी किंवा १६-अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरण, पॅन (पॅन कार्डची स्वयं-गक्षांकित स्कॅन प्रत), आधार (आधार कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत) ची प्रत cs@libas.co.ir

रिमोट ई-वोटिंगच्या सचनांसह टपाल मतदानाची सचना कंपनीच्या www.riyazgangjilibasconsumer productltd.com या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे: स्टॉक एक्स्चेंजची वेबसाइट - नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com येथे आणि एनएसडीएलच्या https://evoting.nsdl.com वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत. सदस्य सदस्यांकरिता वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि सदस्यांकरिता ई-वोटिंग युजर मॅन्यूअल चा संदर्भ घेऊ शकतात https:/ /www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध आहेत. सदस्य कंपनी सचिवांना cs@libas.co.in या ईमेल आयडीवर टपाल मतदान सूचना या विषयासह लिह शकतात.

कंपनीच्या संचालक मंडळाने टपाल मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पडेल याची खात्री करण्याकरिता मे. सार्क ॲण्ड असोसिएट्स एलएलपी, कंपनी सचिव यांची तपासणीस म्हणून नियुक्ती केली

टपाल मतदानाचा निकाल शुक्रवार, १६ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५:०० वाजता किंवा त्यापूर्वी घोषित केला जाईल आणि वर नमूद केल्याप्रमाणे कंपनी (www.riyazgangjilibasconsumer productltd.com) आणि एनएसडीएल (https://evoting.nsdl.com) च्या वेबसाइटवर पासणीसांच्या अहवालासह ठेवला जाईल, तसेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडला कळवले जाईल म्हणजे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) वर त्यांच्या वेबसाइटवर ठेवण्याकरिता.

लिबास कंइयुमर प्रॉडक्ट्स लिमिटेडकरिता

१५ जानेवारी २०२४

नीता मिश्रा कंपनी सचिव

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आह की, फ्लॉट क्र.२०३, २रा मजला, सी विंग, मशायव म्हणून ज्ञात इमारत, मोमिन नगर, जोगेश्वरी (प.) मंबई–४०००१२ ही जागा खरेटी करण्यासाठी दिनांव १५.०२.२००६ रोजीचा मुळ विक्री करारनाम करण्यात आला होता तो माझ्याकडून हरवला आहे गवाबत आंबोली पोलीस ठाणे येथे तक्रा क्र.११६५७४-२०२३ अंतर्गत तक्रार नोंद केली आहे. जर कोणा व्यक्तीस सदर विक्री करारनाम सापडल्यास त्यांनी खाली नमुद केलेल्या पत्त्याव आणुन द्यावे किंवा मोबाईलवर संपर्क करावा आणि शोधुन देणाऱ्यास उचित बक्षीस दिले जाईल. सही/-

याकुव हबीव घडिया

मोबाईल क्र.:९८६७०८२८०५ क्लॅट क्र.२०३, २रा मजला, सी विंग, माशयाव मोमिन नगर, जोगेश्वरी (प.), मुंबई-४०००१२. देनांक: १६.०१.२०२३ तिकाणः मंब

NOTICE is hereby given that our clients viz. Mr. Mohit Hareshwar Gaikar & Mrs.

[Daughter] behind her. Our clients are hereby inviting the clair

laims to.

M/s. Bhogale & Associated Date: 16/01/202

हया जाहीर नोटीस ने सर्व लोकांना कळविण्यात येते की श्री प्यारेलाल आर कर्नोजिया हे दुकान क्रमांक ६, ई१, तळ मजला, श्री लक्ष्मी आशिष को. ऑप. हाँ. सो. ली., लक्ष्मी पार्क, सिनेमॅक्स थेटर जवळ, मीरा रोड (प्), ठाणे चे मालक होते (यापुढे नमूद द्कान म्हणून संदर्भित केल जाईल) दिनांक ३०/१०/२०२३ रोजी श्री. प्यारेलाल आर कनौजिया यांचे निधन झाले. त्यांचा निधना नंतर १) श्रीमती प्रेमा देवी कनौजिया (पत्नी), २) श्री. संतोष पी कनौजिया (मुलगा), 3) श्री. मनोज पी कनौजिया (मूलगा) हे त्यांचे कायदेशीर वारस आहेत. आता श्रीमती प्रेमा देवी कर्नीजिया हे त्यांचे मालकी कनौजिया ह्यांचा नावे सोडत आहेत. तर कोणाचाही तारखेपासून १५ दिवसांच्या आत वकील श्री प्रभात

फ्लैट नंबर जी-९, ए/न्यु महावीर स्मृति, क्रॉस रोड

तारीख: १५/०१/२०२४